

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५  
च्या कलम ४ मधील तरतुदीनुसार  
करावयाच्या कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक:- संकिर्ण-२०१६/प्र.क्र.१६३/नवि-२०

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक:- २० एप्रिल, २०१६.

**शासन परिपत्रक:-**

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ४ अंतर्गत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने आपले अभिलेख योग्यरितीने सुचिबद्ध करणे, त्याची निर्देश सूची तयार करणे आणि अभिलेख्यांचे संगणकीकरण करणे व ते नेटवर्कमार्फत जोडणे आवश्यक आहे. ज्या विषयांबाबत नागरिकांकडून वारंवार माहिती मागण्यात येते अशा विषयांची माहिती संकेतस्थळावर ठेवल्यास system improvement होऊन नागरिकांची सोय होऊ शकते अशी सुचना मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक २६.०१.२०१६ रोजी सहाय्यद्वारे Online R.T.I. सुविधेची व्याप्ती विभागीय मुख्यालयांच्या स्तरापर्यंत वाढविण्याच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केली आहे. राज्य माहिती आयोगानेही या संदर्भात अधिनियमातील कलम १९ (८)(क) अंतर्गत वेळोवेळी निर्देश दिले आहेत.

२. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ४ अंतर्गत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणांनी त्यांचे अभिलेख योग्यरितीने सुचिबद्ध करून त्याची निर्देशसूची तयार करावी व ज्यांचे संगणकीकरण करणे आवश्यक आहे, अशा अपेक्षित अभिलेखांचे संगणकीकरण करावे, तसेच आपल्या प्राधिकरणाचा तपशिल, कर्तव्ये, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, नियंत्रणाखाली येणारे दस्तऐवज प्रवर्गाचे विवरण, सर्व योजनांचे तपशिल, अर्थसहाय्य, कार्यक्रमांची अंमलबजावणीची रित तसेच वाटप करण्यात आलेला निधी व अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकारांचे तपशिल, ज्या व्यक्तींना सवलती परवाने किंवा प्राधिकारपत्र दिलेली आहेत, इत्यादी माहिती स्वतःहून प्रसिध्द करून दरवर्षी ती अद्ययावत करावी.

३. महानगरपालिका व नगरपरिषदांमधील अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे बाबतच्या तक्रारी व त्या तक्रारींवर केलेल्या कारवाईबाबतची माहिती तसेच दिलेले बांधकाम परवाने ( building permission), भोगवटा प्रमाणपत्र तसेच नगरपालिका, महानगरपालिका विकास कामासंदर्भातील निविदा प्रक्रियेबाबतची कागदपत्रे इत्यादीबाबतची माहिती / कागदपत्रांची मागणी प्रामुख्याने केली जाते. विशेषतः मुंबई महापालिकेत इमालतींचे मंजूर आराखडे (sanctioned building plan) मोठ्या प्रमाणात गहाळ झाले आहेत. या गहाळ अभिलेखांची पुर्नबांधणी करावी.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०४२०१७०५३३९४२५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षातिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( ज. ना. पाटील )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृह, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई
- २) सर्व सन्माननीय विधानसभा/ विधानपरिषद व संसद सदस्य
- ३) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव
- ४) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव
- ५) सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ६) मा. राज्य मुख्य माहिती आयुक्त यांचे कार्यालय, राज्य माहिती आयोग, १३ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई.
- ७) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
- ८) मा. लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय
- ९) मुख्यमंत्री महोदय यांचे जनसंपर्क अधिकारी
- १०) महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, बांद्रा (पूर्व), मुंबई
- ११) व्यवस्थापकीय संचालक, सिटी अॅन्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नवी मुंबई
- १२) राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त
- १३) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई
- १४) सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर
- १५) संचालक, नगररचना संचालनालय, मध्यवर्ती इमारत, तळमजला, पुणे- ४११ ००१
- १६) व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, बांद्रा, मुंबई
- १७) व्यवस्थापकीय संचालक, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, नागपूर
- १८) मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.
- १९) मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी - चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पुणे,
- २०) संचालक, अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई
- २१) उप सचिव (का-६), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- २२) मुख्याधिकारी, नगरपरिषदा / नगरपंचायती
- २३) नगर विकास विभागातील सर्व कार्यासने
- २४) निवडनस्ती.